

दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त  
झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १  
जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात  
घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्रामविकास विभाग

शासन परिपत्रक क्रमांक : जिपअ-२०२३/प्र.क्र.२५८/आस्था-४

बांधकाम भवन, २५ मझबान पथ

फोर्ट, मुंबई- ४०० ००१

दिनांक: ११ सप्टेंबर, २०२३.

वाचा:-

१. वित्त विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक:वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा-३,  
दि. २८.०६.२०२३.

प्रस्तावना:-

उपरोक्त संदर्भ क्र.१ च्या शासन परिपत्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या/होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचारी हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असून राज्य शासकीय कर्मचारी नाहीत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांना शासनाचे कोणतेही नियम, अधिनियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक इत्यादी थेट लागू होत नाही आणि लागू करावयाचे असल्यास ग्राम विकास विभाग स्वतंत्र आदेश काढून सदर बाबी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करतो. त्यामुळे संदर्भ क्र. १ चा शासन निर्णय राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन परिपत्रक प्रसूत करण्यात येत आहे.

शासन परिपत्रक:-

वित्त विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक:वेतन-२०२३/प्र.क्र.१३/सेवा-३, दि. २८.०६.२०२३, राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांना लागू करण्यात येत आहे.

२. सर्व जिल्हा परिषदांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही करून, संपूर्ण राज्यभरात १ जुलै रोजीच्या काल्पनिक वेतनवाढीच्या अनुषंगाने चालू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये मा.न्यायालयास उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात आणू देण्यात यावी व संबंधित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याची मा. न्यायालयास विनंती करण्यात यावी.

३. सदर शासन परिपत्रक वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.३१८/२३/सेवा-३, दि. ३०.०८.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३०९१२११४७५८२३२० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशानुसार.

( दिपक बाळकृष्ण राऊत )

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत :-

मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई  
मा.विरोधी पक्ष नेता, ( विधानसभा/विधान परिषद ), विधानमंडळ, मुंबई  
मा.मंत्री ( ग्राम विकास विभाग ), मंत्रालय, मुंबई  
अप्पर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई  
अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई  
अप्पर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई  
महालेखापाल, ( लेखा व अनुज्ञेयता ), महाराष्ट्र राज्य ,मुंबई/नागपूर  
महालेखापाल, ( लेखा परिक्षा ), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर  
सर्व जिल्हा कोषागार अधिकारी  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई  
निवासी लेखा अधिकारी, मुंबई  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  
सर्व उप सचिव, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई  
सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, ग्राम विकास विभाग, बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई  
मुख्य सरकारी वकिल, अपील शाखा, रिट सेल, मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद/नागपूर  
मुख्य सरकारी वकिल, अपील शाखा, रिट सेल, मा.उच्च न्यायालय, मुंबई  
कार्यासन आस्था-४ संग्रहार्थ.